

बंद घटकांकडून सामूहिक प्रोत्साहन
योजनेतर्गत उपभोगलेली (विलंबीत कर व
विक्रीकर कर्ज वगळून) प्रोत्साहने वसूली
करण्याची कार्यपध्दती

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्रमांक: साप्रोयो-२०१३/प्र.क्र. १०८/उद्योग-८
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: २५ जून, २०१३

वाचा -

- १) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक- आयडीएल-७०७९/९५२२७
(२५४०)/उद्योग-८, दिनांक ११/८/१९८०.
- २) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक- पीएसआय-२१०८/प्र.क्र.
३५/उद्योग-२, दिनांक २१/५/२००८.
- ३) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक- आयआयआय-पॉलिसी-
२०१०/प्र.क्र. ७६८/उद्योग-२, दिनांक २२/२/२०१३.

प्रस्तावना -

संदर्भाकित शासन निर्णय क्रमांक ३ दिनांक २२/२/२०१३ अन्वये शासनाने “महाराष्ट्राचे
औद्योगिक धोरण-२०१३” जाहिर केले आहे. त्यानुसार सामूहिक प्रोत्साहन योजनेखाली ज्या घटकांनी
प्रोत्साहनांचा लाभ घेतला आहे, असे घटक पात्रता कालावधी/कार्यकालावधीमध्ये बंद पडल्यास त्यांनी
उपभोगलेल्या प्रोत्साहनांची वसूली करण्यासंदर्भात कार्यपध्दती निश्चित करण्याची बाब शासनाच्या
विचाराधीन होती. त्यास अनुसरून यासंदर्भात शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय-

सामूहिक प्रोत्साहन योजनेखाली ज्या घटकांनी प्रोत्साहनांचा लाभ घेतला आहे आणि जे घटक
पात्रता प्रमाणपत्र कालावधी/कार्य कालावधीमध्ये बंद पडले आहेत, त्यांच्याकडून बंद असलेला
कालावधी व एकूण कालावधी (पात्रता कालावधी अधिक कार्य कालावधी) च्या प्रमाणात प्रोत्साहनांची
वसूली (विलंबीत कर (Deferral) व विक्रीकर कर्ज (Sale Tax Loan) वगळता) करण्यास याद्वारे शासन
मान्यता देत आहे. (उदा. उद्योग घटकाचा एकूण कालावधी (पात्रता कालावधी + कार्यकालावधी) १० वर्ष
इतका असेल आणि उद्योग घटकाने रु. १० लाख इतकी प्रोत्साहने उपभोगली असतील आणि घटक ७

वर्षात बंद पडला असल्यास घटकाकडून उपभोगलेली संपूर्ण रक्कम रु. १० लाख वसूल करण्याऐवजी घटकाच्या एकूण कालावधीपैकी ३ वर्ष इतक्या कालावधीसाठी घटक बंद असल्याने ७ : ३ या प्रमाणात रु. १० लाखाचे प्रमाण काढून रु ३ लाख रक्कम वसूल करण्यात यावी.)

२. सामूहिक प्रोत्साहन योजनेची कार्यनियमावली संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक १ दिनांक ११/८/१९८० नुसार निश्चित करण्यात आली आहे. या कार्यनियमावलीतील परिच्छेद ११.१० व ११.११ नुसार उद्योग घटक उत्पादनात गेल्याच्या तारखेपासून ७ वर्षात बंद पडल्यास व्याजासह व ७ वर्षानंतर बंद पडल्यास व्याजाशिवाय वसूलीस पात्र आहे. त्यामुळे वरील परिच्छेद १ नुसार निश्चित करण्यात आलेली वसूलीची रक्कम, घटक उत्पादनात गेल्याच्या तारखेपासून ७ वर्षात बंद पडल्यास, १२ टक्के व्याजासह वसूल करण्यात यावी.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १५८/१३/व्यय-१६, दिनांक ८/५/२०१३ व क्रमांक २४/२०१३/कराधन-१, दिनांक १६/५/२०१३ ला अनुलक्षून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६२५१५२६१७५२१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दा.अं.कुलकर्णी)

शासनाचे अवर सचिव

प्रत,

१. प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
५. विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई.
६. सर्व उद्योग सह संचालक, महाराष्ट्र राज्य.

७. सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.
८. व्यवस्थापक, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, शिवाजीनगर, पुणे-५.
९. कक्ष अधिकारी, उद्योग-७ व उद्योग-१०, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. निवड नस्ती (उद्योग-८).